

# शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर

नाव -  
पदनाम -  
विभागाचे नाव -  
दिनांक -

प्रति

भा. प्राचार्य / विभाग प्रमुख,  
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,  
नागपूर

विषय - नैमित्तिक रजेबाबत.

महोदय,

वरील विषयानुसार आपणास विनंती करतो / करतं की, मी दिनांक ..... पासून ते दिनांक .....पर्यंत रोजी काही घरातुली / वैयक्तिक कारणांमुळे संस्थेत हजर राहू शकत नाही. तरी कृपया सदर एकूण ..... दिवसांची नैमित्तिक रजा यंजूर करावी हि विनंती.

सदर रजेच्या कालावधीमध्ये माझ्या दैनंदिन कामाची पर्यायी व्यवस्था खालीलप्रमाणे केली आहे.

पर्यायी अधिकाऱ्याचे / कर्मचार्याचे नाव :-

स्वाक्षरी :-

मी आज पर्यंत ..... दिवसांची नैमित्तिक रजा उपभोगलेल्या आहेत.

आपला विद्यार्थू

स्वाक्षरी

नाव

मंजूर / नागपूर

भा. प्राचार्य / विभाग प्रमुख

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर